


GRMM RVA Times

THE DIGITAL NEWSPAPER



अक्षय्य तृतीया 2023

Shweta Deo

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचे महत्त्व विशद केलं जातं, असा हा अक्षय्य तृतीयेचा दिवस आखाजी या नावाने पण साजरा केला जातो. हा सण भारतातल्या निरनिराळ्या भागात वेगवेगळ्या नावाने साजरा होतो.

या दिवशी सुरु केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय्य प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात, म्हणून अक्षय्य तृतीयेच्या विशेष महत्त्व समजले जाते.

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय्य तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रघात आहे. मातीच्या घागरीत वाळा घालून थंड पाणी ब्राह्मणाला दान दिले असता आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं अशी समजूत आहे.

पुराणकथेनुसार या दिवशी महाभारताचे युद्ध संपून महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करण्यास आरंभ केला, आणि लिहीण्याचे कार्य श्री गणेशाने केले असल्याचे नमूद आहे. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की या दिवशी केलेल्या दानाचा कधीही क्षय होत नाही म्हणून या दिवसाला "अक्षय्य तृतीया" असे म्हणतात. परमेश्वराला आणि आपल्या पूर्वजांना स्मरण करून जे कार्य केले जाते ते सर्व अक्षय्य अर्थात अविनाशी होते.

चैत्र महिन्यात अनेक सुवासिनी चैत्रा गौर मांडतात. चैत्रगौरीच्या निमित्ताने अनेक स्त्रिया हळदी कुंकवाचे आयोजन करून सुवासिनींना मोगन्याचा गजरा, कैरीची डाळ आणि पन्हे पिण्यास देतात.

नव्या घरात गृहप्रवेश, वास्तूपूजन, नव्या व्यवसायाचा आरंभ, शुभविवाह यांसारख्या गोष्टींकरिता हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. नवे अलंकार, दागिने, सोने खरेदी केल्यास ती अक्षय्य होत असल्याने सोनारांच्या दुकानात या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

अक्षय्य सुखाचे दान देणारा हा दिवस सर्वत्र अतिशय भक्ति भावाने पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही पहावयास मिळते.

थंडगार पाण्यासमवेत कैरीचं पन्हे, वाटली डाळ, आंबा किंवा आंब्याचा रस, सातू अशा अनेक गोष्टींचे या दिवशी सेवन केले जाते आणि दान देखील दिले जाते. या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवाला गारवा प्रदान करणाऱ्या आहेत आणि अक्षय्य तृतीया हा दिवसच मुळी भर उन्हाळ्यात येणारा असल्याने या गोष्टींचे सेवन करून मनुष्याला आरोग्य लाभावे हा देखील हेतू अभिप्रेत होतो.

अशा प्रकारे येणारी प्रत्येक अक्षय्य तृतीया तुम्हा आम्हा सर्वांना सुख-समृद्धी, निरोगी आरोग्य, यश-कीर्ती आणि भरभराट होत राहो हीच सदिच्छा.

Karandak 2023

नमस्कार मंडळी!

ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ आपणा सर्वांना आमंत्रित करत आहे या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला: "करंडक २०२३".

कार्यक्रमाची तारीख/ वेळ: ६

मे, २०२३ संध्याकाळी ४ वाजता

स्थळ: [Hindu Center of Virginia](#)

कार्यक्रमाची रूपरेखा:

- अल्पोपहार

- नांदी

- आपल्या स्थानिक कलाकारांचा रंगारंग कार्यक्रम (सांगीतिक जुगलबंदी)

- करंडक नाट्यप्रवेश

- श्रीनिवास जोशी (रॅले) यांचा एकपात्री कार्यक्रम

- मराठमोळं स्नेहभोजन

कृपया ३ मे २०२३ पर्यंत या आमंत्रणाचे उत्तर येथे द्या.

३ मे पर्यंत अर्ली बर्ड डिस्कॉउंटने किमान शुल्क १ व्यक्तीसाठी \$10, कुटुंबासाठी \$20 असेल.

४ मे नंतर ते १ व्यक्तीसाठी \$15, कुटुंबासाठी \$25 असेल. लहान मुलांसाठी \$5 मध्ये बेबी सिटिंग सुविधा उपलब्ध आहे.

मैत्रिणींनो, आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने छान पैठणी नेसलेली मैत्रीण घोषित करणार आहोत. तर अस्सल मराठमोळ्या पैठणी आवेशात नक्की या.

EC टीम तुम्हा सर्वांना व्हिडिओ क्लिप वर वैयक्तिकरित्या आमंत्रित करत आहे, https://youtu.be/o18_YvRH0sg :)

चला एकत्र एक आनंददायक संध्याकाळ घालवू या! आम्ही सर्व तुम्हाला भेटण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.

-- धन्यवाद,

GRMM २०२३ कार्यकारी समिती

MAY 14, 2023

ग्रेटर रिचमंड मराठी मंडळाच्या प्रिय सदस्यांनो:

मदर्स डे अगदी जवळ आला आहे, आणि आम्हाला आमच्या आयुष्यातील अद्भुत महिलांचा उत्सव साजरा करण्याची ही संधी घ्यायची आहे ज्यांनी आमचे पालनपोषण केले आणि त्यांची काळजी घेतली. GRMM समुदायाचे सदस्य म्हणून, आम्हाला कुटुंबाचे महत्त्व आणि मातृप्रेम आणि मार्गदर्शनाचे महत्त्व समजते.

मदर्स डे 2023 रविवार, 14 मे रोजी येतो आणि आम्ही तुम्हा सर्वांना तुमच्या आई, आजी, काकू आणि तुमच्या आयुष्यातील इतर सर्व मातृकांबद्दलचे तुमचे प्रेम आणि कौतुकाचे संदेश शेअर करण्यासाठी आमंत्रित करतो. हा एक वैयक्तिक किस्सा असू शकतो, एक मनापासून टीप किंवा एक विशेष स्मृती असू शकते जी तुम्हाला कायमची जपायची आहे. आम्हाला तुमचे संदेश आमच्या आगामी वृत्तपत्रात वैशिष्ट्यीकृत करायला आवडेल, म्हणून कृपया तुमच्या सोयीनुसार ते आम्हाला लवकरात लवकर पाठवा.

आम्ही तुम्हाला तुमचे आणि तुमच्या आईचे किंवा तुमच्या आयुष्यातील इतर कोणत्याही खास महिलांचे तुमचे आवडते फोटो शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करतो, जे तुम्ही आमच्या सोशल मीडिया पेजवर दाखवू इच्छिता. आमच्या समाजातील सर्व अद्भुत महिलांचा सन्मान करण्यासाठी आम्ही एक विशेष अल्बम तयार करणार आहोत.

GRMM समुदायाचा एक भाग असल्याबद्दल आणि आम्हाला मातृदिन अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात मदत केल्याबद्दल धन्यवाद.

मनापासून,
GRMM समिती सदस्य

Note: Use this form [here](https://forms.gle/D2jqvQQUgjBLGAUt8):

<https://forms.gle/D2jqvQQUgjBLGAUt8>
to send your mother's Day wishes or messages you would like to post to our next month's Newsletter. Or email us at ec@grmm.us.



Experience the Authentic Taste of India with Homemade Masalas!

Are you craving the bold and flavorful taste of authentic Indian cuisine? Look no further than our local homemade business! Shweta Deo takes pride in providing her customers with the freshest, purest, and most hygienic homemade masalas.

Her selection includes mild and hot red chilli powder, turmeric powder, biryani masala, chicken masala, kolhapuri masala, pulav masala, and masalebhaat masala. Each of our masalas is carefully crafted to deliver the perfect blend of flavors to your dishes.

At our business, we believe that food is more than just sustenance. It's an experience that should be savored and enjoyed. That's why we use only the finest ingredients and authentic Indian recipes to create our homemade masalas.

So why settle for mass-produced and generic masalas when you can enjoy the authentic taste of India from a local business? Contact Shweta Deo today at 804 854 6339 to place your order and add some delicious flavor to your meals with our homemade masalas!

TheStudySpot Tutoring is a tutoring service created by various high-school students from across the Greater Richmond Area. It is a dedicated tutoring service that provides personalized academic support to students of all ages and levels. Our experienced tutors work with each student to identify their unique needs and develop a tailored approach to help them achieve academic success. Whether you're struggling with a specific subject or looking to improve your overall study skills,

TheStudySpot Tutoring offers a supportive and engaging environment that fosters learning and growth. One-on-one tutoring is offered to help students be able to reach their full academic potential. There are various classes offered, ranging from math to coding, there is a class for everyone. Classes cost \$15 per session, but with flexible scheduling and convenient online or in-person options, we make it easy to fit tutoring into your busy schedule. 10% of all earnings will go right back to donations for nonprofits, including the GRMM Association.

Get the help you need to reach your full potential with TheStudySpot Tutoring. For more information, visit <https://thestudyspottutori5.wixsite.com/tech>.

TheStudySpot
Tutoring:
Your
Path
to
Academic
Success!

Happy Earth Day, everyone! - April 22, 2023

This day, we celebrated our planet and reflect on the actions we can take to support a sustainable future for generations to come. It's exciting to see so many people coming together to make a positive impact on the environment, and we want to join in on the celebration by sharing some tips and tricks that you can incorporate into your daily routine to support a better future for our planet.

Did you know that making sustainable choices in our daily routines not only benefits the planet, but it can also improve our health and save us money in the long run? Let's dive into some statistics and research to highlight the importance of daily sustainable habits:

1. **Transportation:** By choosing to walk, bike, or take public transportation instead of driving alone, we can significantly reduce our carbon footprint. Walking and biking have also been shown to improve physical and mental health and reduce healthcare costs.
2. **Water conservation:** Conserving water by taking shorter showers and fixing leaks not only saves water but also reduces the energy required to treat and transport water, which can lower greenhouse gas emissions.
3. **Waste reduction:** Reducing waste through recycling and composting can reduce the amount of waste that ends up in landfills and incinerators, which can release harmful pollutants into the air and water. Avoiding single-use plastics can also reduce plastic pollution in our oceans and protect marine wildlife.
4. **Plant-based diets:** Eating a plant-based diet or reducing plant-processed meat consumption can lower our carbon footprint and improve our health by reducing the risk of chronic diseases.
5. **Local and sustainable products:** Supporting local and sustainable businesses and products can help reduce the carbon footprint associated with transportation and promote sustainable practices in agriculture and manufacturing.

These small changes in our daily habits can have a significant impact on the health of our planet. Let's take responsibility for our actions and work together to create a sustainable future for all.

As Mahatma Gandhi once said, "The Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed." Let's strive to be mindful of our impact on the Earth and work towards a future that is just and sustainable. Thank you for your commitment to the environment and Happy Earth Day! Let's continue to make a positive impact every day.

- EC2023

Here is a talk was made available on Vasundhara Day which aimed to preserve our planet. The speaker was one of Kshamata Desai's esteemed classmates from India who focused on simple actions that we can take at home to make a difference. These small yet impactful changes serve as a long-term investment in the well-being of our loved ones and the environment. The talk is still available [here](#) to listen to for those who wish to learn more about how we can all do our part to save the earth. Take advantage of this opportunity and discover how you too can inspire the next generation to follow our lead.



Huge Shoutout to our GRMM Sponsors 2023



K12Skills
Mathematics for Life

Mathematics Coaching Classes
for Elementary, Middle, High school and SAT

K12SKILLS.COM
Phone: 804.803.3819 Email: Info@K12skills.com
11537-A Nuckols Road, Glen Allen VA 23059

Glen Allen Contact	Glen Allen Address	Site
+1 (804) 747-7400	3938 Springfield Road, Glen Allen, VA 23060	www.khstidentalcenter.com
Chester Contact	Chester Address	Site
+1 (804) 717-5400	12801 Ironbridge Road, Suite 300, Chester, VA 23831	www.manikhstidmd.com

GEETANJALI KIDAMBI
DBA: GEETA KIDAMBI
REALTOR®

804.402.2314 Cell
804.282.7300 Office
Geetanjali.Kidambi@LNF.com
LongandFoster.com/GeetanjaliKidambi

CHRISTIE'S
INTERNATIONAL REAL ESTATE

VIRGINIA PROPERTIES A Long & Foster Company
412 Libbie Avenue • Richmond Virginia 23226-2658



Audio, Visual Services & more....

StudioK3
Where decibels sound better

+1 804 874 1859
www.studiok3.us

Visitor Guard®
4870 Sadler Road,
Suite 300, Glen Allen,
VA 23060, USA.

(804) 325-1385
contact@visitorguard.com

Pump It Up of Hanover, VA
9555 Kings Charter Dr Ste I
Ashland, VA 23005
(804) 550-7867

RVA Orthopedic/Pelvic/Sports & Aquatic Physical Therapy

Why suffer in pain? Contact us now and begin your road to recovery

(804) 396 6753
info@rvaphysicaltherapy.com
<https://www.rvaphysicaltherapy.com/>
2620 A Gaskins Rd, Henrico, VA 23238
107 Heaths Way Road, Midlothian, VA 23114

Prashant Dubey
Global Immigration Attorney

1300 Pennsylvania Avenue, NW
Suite 190 #501
Washington, D.C. 20004
T: (804) 543-5728
E: info@dubeylawoffice.com
W: www.dubeylawoffice.com

DUBEY
LAW OFFICE, PLLC

Persis
INDIAN GRILL

Creative Corner

Pallavi Sadekar
creative_corner@yahoo.com
804 467 6366
facebook.com/CreativeCornerArt

Copyright Disclaimer: We do not own any of the images or references used in this newsletter unless otherwise stated. All content sourced from the internet was obtained from free resources available for public use. However, if you believe that any of the materials used infringe on your copyright, please contact us and we will promptly remove them. We respect the intellectual property rights of others and strive to ensure that all content used in our newsletter is used in accordance with applicable copyright laws.